Life in many shades

There is no one way to describe Bedi's eventful journey, finds Chintan Girish Modi as he looks into its very beginnings

he book jacket of actor Kabir Bedi's memoir describes him as "a man who holds nothing back, in love or in storytelling". I realise how true this is over a Zoom call to discuss Stories I Must Tell: The Emotional Life of an Actor, published earlier this year by Westland.

One of India's first international stars, whose acting credentials extend to the United States, Canada and Italy, Kabir Bedi shows up with the warmest of smiles and his baritone voice. Seated in the study of his apartment in Juhu, Mumbai — I'm at my work table at home, roughly 10 km away — he comes across as a man who has found peace after all the ups and downs in his life. "This conversation is supposed to happen at a coffee shop but I'm sorry we have to do it online because of the pandemic," I apologise, my mug of milky instant coffee by my side. I cannot see his, but I do see a poster of Mehboob Khan's Mother India (1957) on the wall behind him. Kabir Bedi assures me that it's fine because "we all have to adapt to the new world".

To lighten the mood, he quotes Gulzar: "Khud se zyaada main apne mobile ko sambhaal ke rakhta hoon kyunki ab saare rishte isi mein qaid hain (more than myself, I take care of my cellphone because this is what holds all my relationships now)." We share a moment of laughter.

Kabir Bedi, 75, wrote his memoir during the pandemic, maintaining a disciplined routine and enjoying the view of palm trees from his window. He credits his wife, producer Parveen Dusanj, for "protecting" him from distractions. Theirs is a young marriage; the couple tied the knot just five years ago.

He uses the memoir "to set the record straight" about his relationships with his former wives - model and Odissi exponent Protima Gauri Bedi; British fashion designer Susan Humphreys; and British television and radio presenter Nikki Bedi — and his girlfriend, late actor Parveen Babi with whom he had a turbulent romance.

I am more interested in hearing about his parents, Freda and Baba Bedi, especially because he writes. "My greatest regret is that I did not partake in my parents' highest spiritual teachings.'

He remembers them as idealists who believed in sacrificing personal gain for the welfare of others and for the freedom of the country. I first learnt about them when I attended the launch of Andrew Whitehead's book, The Lives of Freda: The Political, Spiritual and Personal Journeys of Freda Bedi (2019). I was



touched by the story of a Punjabi man and an English woman meeting at Oxford, getting married, and coming to India to join the freedom struggle

"My father was a communist, my mother a Gandhian," he savs. "She grew up as a Christian and

became a Buddhist nun In Kabir Bedi's (the first Western woman to take full rollercoaster life, there have been ordination in Tibetan plenty of 'dark times' Buddhism); he was a descendant of Guru and 'euphoric times'. Nanak who became a **Triumphs and** new-age philosopher." tragedies; milestones He cherishes their val- like getting an ues that helped him exclusive interview "through dark times" with The Beatles as a 20-year-old freelance and steadied him "in euphoric times". In reporter with All India Kabir Bedi's roller **Radio during their** coaster life, there were visit to Delhi - and plenty of both. Triummistakes. The phs and tragedies; beginning itself milestones — like getwas tumultous ting an exclusive inter-

view with The Beatles as a 20-yearold freelance reporter with All India Radio during their visit to Delhi and mistakes. The beginning itself was tumultuous.

Born in Lahore a year-and-a-half before Partition, he's known firsthand of countless lives lost to or disrupted by communal violence. That's a reason why after the anti-Sikh riots of 1984, he started the Sikh-Hindu Allied Relief Exchange (S.H.A.R.E) Peace initiative to appeal for harmony and help financially. "I regard those riots as the most barbaric act in the history of independent India," he says. "The fact that 3,000 Sikhs were murdered at the instigation of

goons from a political party is absolutely unforgivable."

Minister Prime Indira Gandhi's death was also a personal loss. She was "Aunty Indu" to him since his mother worked closely with Jawaharlal Nehru. Rajiv and Saniav Gandhi were his "peers and playmates" in Delhi. He says his idealistic parents often had very little financial stability in their lives, so "Aunty Indu" paid

part of his sister Gulhima's college fees. "I may not have agreed with her on everything but she was very kind to us." Over the years, the families lost touch. And during the 2019 Lok Sabha election, Kabir Bedi took to Twitter asking India to vote for Narendra Modi.

We return to his mother. Deeply moved by her spiritual journey after reading Whitehead's book, I had got myself copies of two other books —

The Revolutionary Life of Freda Bedi: British Feminist, Indian Nationalist, Buddhist Nun (2017) and The Spiritual Odyssey of Freda Bedi: England, India, Burma, Sikkim, and Beyond (2018). It was quite generous of Kabir Bedi and his siblings -Ranga and Gulhima - to share private archives with the authors.

He tells me, "It's a crime if family members don't share important materials and writings of their parents. They are not achieving anything when they are gathering dust." So he shared recordings, photographs and memories after checking the authors' credentials. "I tried to write about my mother but then felt that publishers might think every child believes their mother is great. The story is more credible when it comes from others. They have added to my knowledge of my own mother," he says.

We talk about Freda Bedi's exposure to Buddhism on a trip to Myanmar (then called Burma), where he'd tagged along, and her work with Tibetan refugees in India after the 14th Dalai Lama and his followers came here in 1959. He speaks fondly of the Young Lamas Home School that she set up in Dalhousie - where he taught English — and of renowned Buddhist teachers Chögyam Rinpoche, Trungpa Akong Rinpoche and Jetsunma Tenzin Palmo who were mentored in their early years by his mother.

He recalls feeling "betrayed" when she appeared at home "with a shaved head and in maroon robes' and told him that she was going to live at the Rumtek monastery in Sikkim. He was 20. The 16th Karmapa of the Kagyu School of Tibetan Buddhism would be her guru. "I was part of her journey into Buddhism; I was shocked she didn't tell me earlier. I felt I had lost her," he says. He "melted" only after she wrote him a letter.

This letter appears in his memoir. Freda writes: "The link between the baby and the mother does not cease. It continues. Nothing ceases. In a way, this time I am the baby. And I need all your love and protection... To take an ordination in a direct line from the Buddha is an inexpressibly sacred thing." Reading this made me think of how Rahula must have felt thousands of years ago when his father, Siddhartha, left home to pursue his spiritual quest that finally led him to become Gautam Buddha. It so happens that Kabir Bedi's own son was called Siddharth (he died at the young age of 25).

Kabir Bedi's has been a life with many shades. It's a life that's difficult to capture in one book, let alone one coffee meeting over Zoom. Speaking of coffee, so engrossed have we been in the conversation that we have totally forgotten about our coffees, which are now lying forlorn and cold. Hopefully, there will be another occasion for coffee and conversation — about the past and the future. For, Kabir Bedi is now keen to take on more acting and writing assignments, and discover "the real nature of truth".

BOOK REVIEW

Selector at the crease

Ravi Shastri offers entertaining cameos of cricketers he thinks were great

TCA SRINIVASA RAGHAVAN

Last year's lockdown saw many conceptions, including this book. Its birth, like so many of the author's shots, is perfectly timed, coming out bang in the middle of an absorbing Test series against England, in England.

It consists of very short assessments of the players Ravi Shastri thinks were great. Its pithiness makes it an excellent read.

From start to finish it will take just a couple of hours if you read it at one go. But that's unlikely because it's actually a book for dipping into from time to time. There's no continuity.

Since he starts by saying these were the best, there is no question of his saying anything even remotely negative about them. That makes it a little bit monotonous but if you are a follower of

the game, you get a pretty complete view of why these players were great, not just in Shastri's opinion but everyone's.

Shastri has dedicated the book to "The fans". But it is not clear to whose fans he is referring. It's best to assume that it is to the fans of the game.

Also, it is a relief to see that he has chosen only six players from Mumbai. Given that it is his state, he could easily have included twice or even thrice that number and no one could have faulted him. Mumbai was like that only till about two decades ago.

He also says that had some of the current players not been still "developing" he would have written about those like Ajinkya Rahane, Rishabh Pant, Cheteshwar Pujara, Mohammad Shami and so on. But by mentioning them he makes it clear that in his view they are top class players.

He is particularly benign to young Rishabh Pant. There must be something about young Pant that is visible only to the connoisseurs.

As an excellent all-rounder, Shastri also doesn't show any preference between batsmen and bowlers. For every batsman, he has chosen nearly an equal and opposite bowler. He admits that there will be people who

disagree with his list. But says that "all selectors must be sufficiently thick-skinned and prepared to take criticism". Missed chances: Well, here's one, though

not of Shastri but of his publishers. The book is needlessly expensive. Its high price will discourage sales. Of Shastri himself the criticism is that he

has played it altogether too defensively. Having played with and against so many of the players that he has listed, he could have

Ms. Anita Guha

CIO Talent Advisor, IBM

Mr. Subramanyeswar S.

Group Chief Strategy Office Mullenlowe Lintas Group

Youtube Live QR code

described those experiences. He has, but very occasionally and that too very sketchily. That's like failing to convert a 50 into a 100.

For example, of Michael Holding he says, "I will never forget on my first tour of the West Indies in 1983 when Holding came off his full run up in front of a packed Sabina Park and sent Sunil Gavaskar's leg stump cartwheeling almost all the way to Joel Garner at fine leg."

Then, altogether too laconically, he adds, "It was an extraordinary sight." It must have been, but there's nothing about how he felt watching from the other end or how he fared when his turn came to face Holding. The way he has written it, he could well have been sitting in the stands.

Readers will find this consistent omission hard to understand. The book lacks feelings and resembles the batting of the late Ken

Barrington playing the late Bapu Nadkarni.

Colourful characters: Thankfully, he has included some of the highly colourful characters in the game. That includes Farokh Engineer, Ian Chappell, Javed Miandad, David Gower, Shane Warne, Sourav Ganguly, Harbhajan Singh and Virendra Sehwag. About such players, he has this gem to offer: "The one thing you have to be serious about is not be so serious that you miss out on the joys of life."

These players were great proponents of that attitude. All of them realised that it was, in the end, a sport and that it had to be enjoyed.

It would seem that this is the advice he is giving as the India coach, which might explain the team's inconsistent performances because some players at least don't seem to realise that while they are enjoying themselves,

the fans are not.

in My

Life

STARGAZING: THE PLAYERS IN MY LIFE

Authors: Ravi Shastri with

Ayaz Memon

Publisher: HarperCollins

Pages: 296

Price: ₹699

The one common characteristic that all the players in this book possess is supreme self-confidence. It seems Shane Warne, in his debut match, in which Shastri himself scored a double century, and in which Warner took just one wicket for 150 -Shastri's — was still strutting with his chest out at the end of the game. About Sachin Tendulkar he writes that

in 1992 in Australia there was a lot of sledging. Shastri, who was batting at the other end, told Tendulkar to ignore them and just bat, which is exactly what he did, forcing the Aussies to stop sledging. They both got hundreds. Finally, Dhoni, Shastri's description of

the reaction in the dressing room when he announced he was retiring is classic. But you will have to buy this book to find out how the team reacted.

Illume

Mr. Krishna Gopal

Global Head-Sales Enablement Tech Mahindra

What is Apple doing with its App Store?

MICHAEL LIEDTKE & MATT O'BRIEN 3 September

Over the past week or so, Apple has eased some longstanding restrictions that helped make its App Store into a big moneymaker for the company. The company has long required app developers to pay high commissions to Apple on the sales of paid apps as well as purchases of subscriptions or digital items inside their apps.

Apple is facing some significant pressure to open up the App Store further. A federal judge is soon expected to return a verdict in an antitrust lawsuit filed by Epic Games, the maker of Fortnite, that seeks to strike down much of Apple's commission system. And earlier this week, the South Korean legislature passed a law that would allow developers to sidestep payment systems run by both Apple and Google — and the commissions of 15 per cent to 30 per cent they charge.

But Apple hasn't always explained its moves very clearly, leaving some iPhone users with unanswered questions as to what exactly it is doing and if and how they'll be affected.

What exactly is Apple doing?

Late Wednesday, Apple agreed to App Store changes starting next year to resolve an investigation by Japanese regulators. For the first time, Apple will allow Spotify, Netflix and other apps that sell digital subscriptions to music, video, magazines, newspapers, books and audio to include an in-app link to their own sites, where users can sign up outside Apple's pay-

ment system. Apple took a more limited



step in the same direction last week when it agreed to let app developers email users about ways to sidestep Apple when signing up for subscriptions. Such efforts could previously have gotten apps kicked out of Apple's store. That change resulted from a preliminary settlement in a class-action lawsuit use with their iPhone app. that requires court approval.

Spotify CEO Daniel Ek applauded the Wednesday move as a "step in in the right direction" in a Thursday tweet. But he lamented that Apple isn't granting the same freedom to all apps, including those that make video games. "Our goal is to restore competition once and for all, not one arbitrary, self-serving step at a time," Ek tweeted.

Will this make apps cheaper for users?

Probably not. In theory, subscription apps could lower their prices, although there's little reason to think they will. Netflix, for instance. has been steadily raising prices for reasons that have nothing to do with Apple's commissions. The video streaming service says the price increases help it pay for a steady stream

of new original programming. But the changes could make

life easier for some users of services like Spotify and Netflix, which had simply blocked signups in their iPhone apps because they didn't want to share that revenue with Apple. Instead, users have had to visit the companies' websites to start a subscription they could then

Why does Apple runits app storewith an iron hand?

Apple maintains the fees it charges help it recoup the more than \$100 billion it has spent on its iPhone ecosystem. And it notes that most of the 1.8 billion apps on its store pay nothing because they rely on ads instead of subscriptions and other user purchases.

Apple also insists that control over its app ecosystem helps protect the privacy and security of its customers. Critics, however, say that's just a pretext for preserving a commission system that unexpectedly turned into a gold mine, even though co-founder Steve Jobs didn't envision making money from the store when it opened. Apple doesn't disclose the app store's financial performance but it is a major component of the company's services division.

Date: 03/09/2021 THE ASSOCIATED PRESS



www.bankofbaroda.in **TENDER NOTICE**

Bank of Baroda invites responses to tender for selection of service provider for anti-phishing services.

Details are available under 'Tenders section' on Bank's website: www.bankofbaroda.in

Addendum, if any shall be issued on Bank's website under 'Tenders section'. Bidder should refer to same before final submission of the proposal.

RFP Reference No: BCC:CISO:113:73 Date: 4th September

Last date for submission of RFP Response – 18th September 2021 up to 15:00 hrs IST

Place: Mumbai Date: 04.09.2021

General Manager & Group Chief Information Security Officer

SHREE GLOBAL TRADEFIN LIMITED

Regd. Office: A2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013 Tel.: 022- 62918111 email: sgtl2008@gmail.com CIN: L27100MH1986PLC041252 Website: www.sgtl.ii

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 35"Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 29"September, 2021 at 11.00 a.m. through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 read with MCA General Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, MCA General Circular No. read with MoA defined circular No. 1922cy dated of Aphil, 2020, MoA defined circular No. 20/2020 dated 55th April, 2020, MoA General Circular No. 20/2020 dated 55th May, 2020 and MoA General Circular No.02/2021 dated 13th January, 2021 to transact the business set out in the Notice of the AGM. The Company has sent the Annual Report along with the Notice of AGM on Friday 03° September, 2021, through electronic mode to Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent /Depositories in accordance with the circula issued by Ministry of Corporate Affairs dated 05th May, 2020 read with circulars dated 08th April, 2020, and the company of the National States of the AGM is also available on the Company's website 2021. The Annual Report along with the Notice of the AGM is also available on the Company's website www.sgtl.in and on website of the CDSL www.evotingindia.com.

In terms of and in compliance with provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the "remote e-voting" and "e-voting during the AGM", facility to members to cast their vote electronically on all the resolutions set forth in the Notice of the 35" AGM through electronic voting system of Central Depository Services Limited ("CDSL"). The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means through "remote e-voting" or "e-voting at the AGM" i

The remote e-voting period commences on Saturday, 25th September, 2021 (09:00 a.m. IST) and ends on Tuesday, 28th September, 2021 (05:00 pm. IST). The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter and remote e-voting shall not be allowed beyond the above mentioned date and time Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their vote. on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through E-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. Once the e-vote on the resolution is cast by the members, they shall not be allowed to change it subsequently. The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off data only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at AGM. Any person who becomes a member of the Company after the notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date i.e 22" September, 2021, may go through the instructions mentioner in Note No. 22 of the Notice of 35" AGM to enable them understand the process of obtaining the Logir ID/User ID and Password. For the process and manner of "remote e-voting" and "e-voting during the AGM". Members may go through the instructions mentioned in Note No. 22 of the Notice of 35th AGM n case of any queries/issues/grievance connected with e-voting, please contact: Mr. Rakesh Dalvi Manager, CDSL, A wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lowe Parel East, Mumbai-400013, or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact a 022-23058738 and 022-23058542/43.

This notice should be read in conjunction to our earlier notice of AGM published in this Newspape dated 30th August, 2021. For Shree Global Tradefin Limited

Company Secretary







Mr. Amrinder Singh

Executive Vice President & Head of Europe







Mr.Neeraj Kakkar

Business Standard

Insight Out



Director General, AIMA



Spine Legal and Advisory Partne





MIRA BHAINDAR MUNICIPAL **CORPORATION**

Public Works Department

Indira Gandhi Bhavan, Chhatrapati Shivaji Maharaj Marg, Bhaindar (W), Tal. Dist. Thane-401101. **Tel.**:28192828 Date: 02/09/2021 No.MNP/PWD/Tender/95/2021-22

Tender Notice No.95

Proposed Construction of Bus Shelter various places, in MBMC Area. (Standing Chairman Committee Fund). The Tender documents are available on MBMC website https://mahatenders.gov.in from 06.09.2021 to 29.09.2021 up to 12.00 PM & submit the tender dally filled on https://mahatenders.gov.in Submission date 30.09.2021 up to 12.00 PM hrs.

No.MNP/PRO/269/2021-22

Date: 03/09/2021 Sd/-**Executive Engineer (PWD)** Place: Bhaindar Date: 02/09/2021 **Mira Bhaindar Municipal Corporation**

श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ए२, २रा मजला, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:0२२-६२९१८१११, वेबसाईट:www.sgtl.in, ई-मेल:sgtl2008@gmail.com, CIN: L27100MH1986PLC041252

. येथे सुचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतूदी सहवाचिता एमसीए परिपत्रक क.१४/२०२० दि.८ एप्रिल. २०२०. एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क.१७/२०२० दि.१३ एप्रिल २०२०, एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ च्या पुर्ततेनुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कंपनीने एजीएर सूचनेसह वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना एमसीए सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, दि.५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ तसेच सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२२ नुसार विद्युत स्वरुपाने शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१ रोजी पाठविले आहे. वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीच्या www.sgtl.ir आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कायद्याच्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात आलेल्या विद्युत मतदान प्रणाली वापरून ३५व्या एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देण्यार्च सुविधा देण्यात आली आहे. रिमोट ई–वोटिंग किंवा एजीएममध्ये ई–वोटिंगने विद्युत स्वरुपात मत देण्याच्या पात्रता निश्चितीसाठी नोंद दिनांक २२ सप्टेंबर, २०२१ आहे.

रिमोट ई-वोटिंग कालावधी शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा.भाप्रवे प्रारंभ होईल आणि मंगळव २८ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.भाग्रवे समाप्त होईल, तदनंतर सीडीएसएलदारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल आणि वर नमूद तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही.

जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत उपस्थित असतील आणि रिमोट ई–वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नसेल आणि असे करण्यापासून रोखले नसेल त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने त्यांचे मत देता येईल ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोरिंगने एजीएमपर्वी त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित राहण्याचा अधिकार असेल, परंतु पुन्हा मत देता येणार नाही. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. ज्या व्यक्तिंची नावे निश्चित तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थ मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात नमूद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंगने तसेच एजीएममध्य ई-वोटिंगने मतदान करण्याचा अधिकार असेल. जर एखाद्या व्यक्तीने कंपनीकडून विद्युत स्वरुपात सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद दिनांक अर्थात २२ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारण घेतलेली असल्यास त्यांनी ३५व्या एजीएमच्या सचनेत नमद टीप क्र.२२ मध्ये दिलेल्या सचनांचे पालन करून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. ई-बोटिंगची प्रक्रियाकरिता सदस्यांनी ३५व्या एजीएमच्या सूचनेत नमुद टीप क्र.२२ मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे. ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास कृपया संपर्क **श्री. राकेश दळवी,** व्यवस्थापक, सीडीएसएल, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन प्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा दूर.क्र.:०२२-२३०५८७३८ व ०२२-२३०५८४५४२/४३.

सदर सूचना ३० ऑगस्ट, २०२१ रोजी सदर वृत्तपत्रात प्रकाशित पुर्वीच्या एजीएम सूचनेचे संलग्न समजावे.

ठिकाणः मुंबई

सही/-

कुमारी रचना

ओमनीटेक्स इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड सीआयएन:एल१७१००एमएच१९८७पीएलसी०४२३९१

नोंदणीकृत कार्यालय: सबनम हाऊस, तळमजला, प्लॉट क्र.ए१५/१६, सेन्ट्रल क्रॉस रोड बी, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. **दूर.क**::०२२-४०६३५५००, फॅक्स:०२२-४०६३५५९९, **ई-मे**ल:redressel@omnitex.com, वेबसाईट:www.omnitex.com

५वार्षिक सर्वसाधारण सभा. रिमोट ई-वोटिंग माहिती व पस्तक बंद करण्याची सचना येथे सचना देण्यात येत आहे की.

ओमनीटेक्स इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड (कंपनी) ची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०.००वा. सबनम हाऊस, तळमजला, प्लॉट क्र.ए१५/१६ मेन्ट्रल क्रॉस रोड बी, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ येथे सभेच्या सूचनेत नमुर विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

३५व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनी/डिपॉझिटरीकडे ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपाने पाठविण्यात आली आहे आणि वास्तविक प्रती कंपनीकडे नोंद्र पत्त्यावर अन्य सदस्यांना पाठविली जाईल, एजीएम सचना व वार्षिक अहवार कंपनीच्या www.omnitex.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सूचनेचे व वार्षिक अहवाल वास्तविक वितरण/ई-मेल कंपनीने २ सप्टेंबर, २०२१ रोजी पुर्ण केले आहे

कंपनीने येथे सुचित केले आहे की कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्य नियम ४४ च्या तरतुदीनुसार कंपनीने सीडीएसएलच्या माध्यमातून एजीएममध्ये ई-वोटिंग आणि रिमोट ई-वोटिंग सुविधेची तरतुद केली आहे जेणेकरून सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमुद ठरावांवर विद्युत स्वरूपाने मत देता येईल

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१४ च्या नियम २० नुसार सुधारितप्रमाण

एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणाली

रिमोट ई-वोटिंग सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा.(भाप्रवे) प्रारंभ होईल आणि ब्धवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.(भाप्रवे) समाप्त होईल. तद्नंतर सीडीएसएलद्व र्ड-वोटिंग बंद केले जार्<u>ड</u>ल

सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com माध्यमातून ई-वोटिंग सुविधेने ३५व्या एजीएम सूचनेत नमुद करावयाचे विषयावर विद्युत स्वरुपा ज्या सदस्यांचे २३ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा आहे त्यांना मत देता येईल

जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेत आणि २३ सप्टेंबर, २०२१ रोजी किंवा पूर्वी भागधारणा घेतली असेल त्यांनी info@adroitcorporate.com वर विनंती पाठवून लॉगईनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

सदस्य हे लक्षात घेऊ शकतात की

प्तक बंद करणे:

दरस्थ ई-मतदान मॉड्यल २९ सप्टेंबर, २०२१ रोजी अक्षम केले जाईल.

जे महस्य मधेत उपस्थित अमतील ल्यांना पत्यक्ष मतपविकेटपे मतदानाची मतिथा उपलब्ध करूर दिली जाईल आणि जे रिमोट ई-बोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत ते सभेत उपस्थित राहन बॅलेट पेपरने

ज्या सदस्यांनी सभेच्या आधी दरस्थ ई-मतदानादारे मतदान केले आहे ते देखील सभेमध्ये उपस्थित राह् शकतात परंतु ते पुन्हा मतदान करणार नाहीत. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या फायदेशीर मालकांच्या

रजिस्टरमध्ये फक्त कट ऑफ तारखेनुसार नोंदवले गेले आहे त्याला रिमोट ई-वोटिंग तसेच ई-मतदानाची सुविधा मिळण्याचा अधिकार असेल.

ई-मतदानासंदर्भात काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-मदत विभाग अंतर्गत www.evotingindia.com, वर मतदान पुस्तिका उपलब्ध आहे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लिहा. हेल्पडेस्क क्रमांक १८००-२००-५५३३ वर संपर्क करू शकता.

पुढे सूचना देण्यात येत आहे की कंपनी कायद्या २०१३ च्या कलम ९१, सेबी (लिस्टींग . ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२ नुसार कंपनीच्या ३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त २४ सप्टेंबर, २०२१ ते ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

> ओमनीटेक्स इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरित सही / जे. रामकृष्ण

दिनांक : ०२.०९.२०२१

शुद्धिपत्रक

मजकुर पुर्वी प्रकाशित प्रमाणे आहे.

डीआयएन:०२५९८३३२

दैनिक मुंबई लक्षदीप व ॲक्टिव्ह टाईम्स या वृत्तपत्रात दिनांक ०२.०९.२०२१ नोंदणीकृत कार्यालय: ११०४, ए विंग, नमन मिडटाऊन, ११वा मजला, रोजी प्रकाशित जाहीर सूचना जाहिरातीबाबत. सदर सूचनेत सोसायटीचे नाव चुकीने **नव सुर्यप्रकाश** असे प्रकाशित झाले आहे. कृपया ते नाव "**नव सूर्यप्रभा**" असे वाचो. अन्य इतर

गैरसोयीबद्दल दिलगिर.

सुप्रीमेक्स शाईन स्टील्स लिमिटेड (पुर्वीची आयसीव्हीएल स्टील्स लिमिटेड)

CIN: L28122MH2011PLC214373

नोंदणीकृत कार्यालय: ११०४, ए विंग, नमन मिडटाऊन, ११वा मजला, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००१३. **दूरध्वनी:**०२२-२४३९१९३३, **फॅक्स:**०२२-२४०३१६९१, वेबसाईट:www.supremexshinesteels.in, ई-मेल:secretarial@intellivatecapital.com व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम)

मार्फत होणाऱ्या १०वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **सुप्रीमेक्स शाईन स्टील्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची १०वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.३०वा. (भाप्रवें एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, दि.५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) सहवाचिता आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरित

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांनुसार ज्या सदस्याचे ई-मेल कंपनी किंवा निबंधक हस्तांतर प्रतिनिधी आणि डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना ३ सप्टेंबर, २०२१ रोजी विद्युत स्वरुपाने वार्षिक अहवाल २०२०–२१ सह एजीएम सूचना पाठविली आहे.

वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासोबत उपरोक्त नमूद सूचना, कंपनीच्य www.supremexshinesteels.in वरसुध्दा उपलब्ध आहेत. एजीएम आयोजनाची सूचना सेंट्रल डिपॉजीटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या संकेतस्थळ www.evotingindia.com आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वरसुध्दा उपलब्ध आहे.

कंपनीने एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयाबाबत एजीएम दरम्यान तसेच पुर्वी सदर सूचनेत नमुद प्रकरणात त्यांचे मत देण्यासाठी रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे आणि याकरिता कंपनीने सीडीएसएलची सेवा नियुक्त केली आहे.

ई-व्होटींग संबंधित तपशिल खाली देण्यात आला आहे.

अ. खालील कालावधी दरम्यान रिमोट ई-वोटिंग सविधा उपलब्ध असेल. मतदानासाठी सभासदांची पात्रता

निर्धारित करण्याकरिता सोमवार. २० सप्टेंबर. २०२१ कट-ऑफ तारीख शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. र्ड-व्होटींग कालावधी ई-व्होटींग कालावधी समाप्ती रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. सीडीएसएलद्वारे रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. नंतर ई-व्होटींग अकार्यक्षम

करण्यात येईल आणि सदर तारीख व वेळेच्या पुढे सभासदांना मतदानाची परवानगी नसेल

ज्या व्यक्तींची नाव कट-ऑफ तारीख सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ रोजी डिपॉजिटरीजद्वारे परिरक्षीत रजिस्टर ऑफ मेंबर्स किंवा लाभधारक मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदीत आहेत. ते ई-व्होटींगद्वारे किंवा एजीएममध्ये मतपत्रीका सुविधेद्वारे त्यांचे मतदान करण्यास अधिकारपात्र आहेत. ई-वोटिंग सविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल आणि रिमोट ई-वोटिंगने मत न देणाऱ्या सदस्यांना सभे दरम्यान रिमोट ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. नोंद तारखेला लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात/सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध

कोणतीही व्यक्ती, जी नोटीसची पाठवणी पूर्ण झाल्यानंतर कंपनीची सभासद झाली असेल आणि कट-ऑफ तारखेला भागधारक असेल, ती helpdesk.evoting@cdslindia.com येथे लॉगइनआयडी आणि पासवर्डकरिता विनंती करू शकते.

ज्या सभासदानी त्यांचे ई-मेल आयडी डिपॉजिटरीजकडे नोंद्विलेले नसतील त्यानी एजीएम सूचनेमध्ये नमूद ठरावांसाठी ई-मतदानाकरता ई-मेल आयडीच्या नोंदणीसाठी आणि युजर आयडी व पासवर्ड प्रापणकरिता अनुसरण करण्याची प्रक्रिया:

१) भौतीक प्रारूपामध्ये भाग धारण केलेल्या सभासदानी, कृपया फोलियो क्र. सभासदाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत), आधार (आधारकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) यासारेखो आवश्यक तपशील कंपनीच्या ईमेल आयडी अर्थात secretarial@intellivatecapital.com वर ईमेलद्वारे

डीमॅट प्रारूपामध्ये भाग धारण केलेल्या सभासदानी, कृपया डीमॅट खात्याचा तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभधारक आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लाइळट मास्टर किंवा एकत्रिकृत खात्याचा अहवाल, पॅन (पॅनकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत), आधार (आधारकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) कंपनीच्या ईमेल आयडी अर्थात secretarial@intellivatecapital.com क ईमेलद्वारे प्रस्तृत करावेत.

जीएममध्ये सहभागी होण्यास व सीडीएसएलच्या ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रार्र असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर ई–मेल करावे किंवा ०२२-२३०५८७३८ व ०२२–२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा

> संचालक मंडळाच्या आदेशान्व सुप्रीमेक्स शाईन स्टील्स लिमिटेडडकरिता

सही / -लिना मोदी

व्यवस्थापकीय मंचालिका

मागणी सचना

₹.१.६0.४१.३४०/-

(रुपये एक कोटी साठ

लाख एकेचाळीस हजार

तिनशे चाळीस फक्त)

दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२१ डीआयएन:००७९६३८२

कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार/

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड BAJAJ कॉर्पोरेट कार्यालयः सेरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुण, महाराष्ट्र-४८५०५० राज्य FINSERV कार्यालयः १ला मजला, आशर आयटी पार्क, जयश्री बाग, रोड क्र.१६, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.

प्रतिभती /तारण स्थावर मालमत्ता

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकत अधिकारी म्हणन खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमद केलेल्या कर्जदार/सहकर्जद यांना सुचना देत आहे की. त्यांनी मे. **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**कडून त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुदल रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) झाले आहे. तद्नुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सुचनेप्रमाणे भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/सहकर्जदार यांना सदर जाहीर सुचनेद्वारे त्यांची संपूर्ण थकबाकी रक्कम असलेली कर्ज सुविधेची संपूर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील नमुदप्रमाणे प्रतिभूती ठेवली होती.

15		त्रातमूता/तारण स्थापर मारामता	मानजा सूजना
gh	. जामिनदाराचे नाव व पत्ता	अंमलबजावणी करावयाचे मालमत्तेचा पत्ता	तारीख व रक्कम
8	(कर्ज खाते क्र.४०५एचएसओ०६६३२८३४९ व ४०५टीओएल६६३२८३५४) अब्दुर रहमान (कर्जदार), पत्ताः फ्लॅट २, वंदना को–ऑप. हौसिंग सोसायटी, अंधेरी पुर्व, प्लॉट क्र.२५३, शेरे पंजाब, सिरमौर, मुंबई-१७३०२५.	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.एस२, २रा मजला, प्लॉट क्र.१०५, वृंदावन नगर मेन रोड, वलासरावक्कम, चेन्नई, तामिळनाडू–६०००८७.	२२ जुलै, २०२१ रु.९४,७२,०३१/– (रुपये चौऱ्याण्णव लाख बाहत्तर हजार एकतीस फक्त)
4	(कर्ज खाते क्र.४०५एचएसएलईई४७०७०६ व ४०५टीएसएचईई४८४१११) १. दयानंद आर. भास्कर (कजदीर), पत्ताः एफएन/ ५०३, तुलसा गार्डन ९२९५०, जीएन २, मोरिबली दादा, अंबरनाथ पुर्व, ठाणे-४२१५०१. २. अर्चना दयानंद भास्कर (सह-कजदीर), पत्ताः एफएन/५०३, तुलसा गार्डन ९२९५०, जीएन २, मोरिबली दादा, अंबरनाथ पुर्व, ठाणे-४२१५०१.	खाली नमुद बिगारशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.५०३, ५वा मजला, बी विंग, तुलसा गार्डन्स, मोरिवली, अंबरनाथ पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४२१५०१.	२२ जुलै, २०२१ रु.३४,६७,४४४/– (रुपये चौतीस लाख सदुसष्ट हजार चारशे चव्वेचाळीस फक्त)
1	(कर्ज खाते क्र.४०५एचएमएल६५६४१८११) १. मदनराज सुखनराज जैन (कर्जदार), पत्ताः गुरू रामदास नगर गाव रोड, भांडूप पश्चिम, मुंबई-४०००७८. २. संजय मदनराज जैन (सह-कर्जदार), पत्ताः गुरू रामदास नगर गाव रोड, भांडूप पश्चिम, मुंबई-४०००७८.	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, साई दर्शन कोहौसोलि., सुभाष नगर, भांडूप गाव रोड, भांडूप (प.), मुंबई, महाराष्ट्र–४०००७८.	२८ जुलै, २०२१ रु.८३,४८,४१७/ – (रुपये त्र्याऐंशी लाख अट्टेचाळीस हजार चारशे सतरा फक्त)
8	(कर्ज खाते क्र.एच४०५एचएलटी०१८६०४६ व एच४०५एचएचएल०१२३८४३) १. माधवी जयवंत गुरव (कर्जदार), पत्ताः १९०२/ १९ पीएमजीपी कॉलनी, एमआयजी ६सी, फायर ब्रिगेडच्या समोर, गवाणपाडा, मुंबई-४०००८१. २. रामचंद्र अंकुश राणे (सह-कर्जदार), पत्ताः १९०२/१९ पीएमजीपी कॉलनी, एमआयजी ६सी, फायर ब्रिगेडच्या समोर, गवाणपाडा, मुंबई-४०००८१.	खाली नमुद बिगारशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.२००१, २०वा मजला, विक्री इमारत क्र.३, रुपारेल ऑप्टीमा, गणेश नगर, चारकोप लिंक रोड, कांदिवली (प.), मुंबई, महाराष्ट्र–४०००६७.	२२ जुलै, २०२१ इ.२५,९४,९१९/– (रुपये पंचवीस लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे एकोणीस फक्त)
·	(कर्ज खाते क्र.४०५एचएसओ९२१३३०३७ व ४०५टीओएल९३२४१२५०) १. सतिश पवार (कर्जदार), पत्ताः सानोफी इंडिया लिमिटेड, सानोफी हाऊस, सीटीएस क्र.११७ बी.एल. व बिझनेस पार्क विहार, मुंबई, महाराष्ट्र–४०००७२. २. सीमा सोनु पवार (सह-कर्जदार), पत्ताः ६०३, ६वा मजला, कुशिनारा अपार्टमेंट, डॉ. आंबेडकर रोड, च्युईम गाव, खार पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र–४०००५२.	खाली नमुद्र बिगारशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.१४७६, १४वा मजला, आय विंग, सेन्टोसा पार्कझारत, एकता पार्क विले कॉम्प्लेक्स, विरार पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४०१३०३.	२२ जुलै, २०२१ रु.३२,३५,४१८/– (रुपये बत्तीस लाख पस्तीस हजार चारशे अठरा फक्त)
8	(कर्ज खाते क्र.४०५एचएसएलईक्यु८१९६३६)	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट	२२ जुलै, २०२१

सेवा न झालेल्या सूचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे की, त्यांनी सदर सूचेना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा (**बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**कडे उपलब्ध अन्य इतर अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.

४०००५८.

रोड क्र.२, गिलबर्ट हिल, अंधेरी (प.), मुंबई, महाराष्ट्र-

१. सौरभ पांडे (कर्जदार), पत्ता: ए१३, ४था मजला, 🛮 क्र.१३०१, १३वा मजला, राजवीर अपार्ट., दादाभाई क्रॉस 🖠

इनकम टॅक्स सोसायटी, आरटीओ समोर, ४ बंगला,

अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३.

वरनामित पक्षकारांना सल्ला आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले बजाज फायनान्स लिमिटेडवर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षकार अधिकार हित करू नये

ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड दिनांक: ०३.०९.२०२१



तेजनक्ष हेल्थकेअर लिमिटेड

सीन:- एल८५१००एमएच२००८पीएलसी१७९०३४ नोंदणीकृत कार्यालय: ए ६०१, ६वा मजला, कैलाश बिझनेस पार्क, वीर सावरकर मार्ग, विक्रोळी – पश्चिम, मुंबई – ४०००७९ दूरध्वनीः ०२२-२७५४ २३११, ईमेलः instituteofurologygmail.com, वेबसाइटः www.tejnaksh.com

१४ व्या एजीएमची सूचना, रिमोट ई-मतदान आणि पुस्तक बंद

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की तेजनक्ष हेल्थकेअर लिमिटेडच्या सदस्यांची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता, द्वि-मार्ग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') सुविधा किंवा इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे (' ज-तच् ') एमसीए ०५ मे, २०२० नुसार ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ३१ डिसेंबर, २०२० (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक असे म्हटले जाते) आणि सेबीचे परिपत्रक १२, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ (एकत्रितपणे सेबी परिपत्रके म्हणून संबोधले जाते) च्या परिपत्रकांसह वाचले एजीएम बोलावलेल्या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे

सदस्यांना एजीएम नोटिस आणि ई-मतदान प्रक्रियेसह २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी कंपनीचा वार्षिक अहवाल पाठवणे पूर्ण झाले.करण्यासाठी सूचना.

आर्थिक वर्ष २०२०–२१ साठी वार्षिक अहवाल सभा बोलाविण्यासह नोटीस सदस्यांन त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवण्यात आली आहे आणि ती कंपनीच्या www.tejnaksh.com स्टॉक वेबसाइटवर प्रदर्शित आणि उपलब्ध आहेत. एक्सचेंज अर्थात बीएसई इंडिया लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वर आणि एजीएम नोटीस एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाइटवर देखील ई-मतदान आणि रिमोट ई-मतदान सविधा परवण्यासाठी उपलब्ध आहे.

सभासदांना याद्वारे सचित केले जाते की कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट) विनियम, २०१५ च्या कलम १०८ च्या अनुपालनामध्ये, कंपनी सदस्यांना त्यांच्या मतदानाचा अधिकार वापरण्याची सविधा प्रदान करत आहे. १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) इलेक्टॉनिक माध्यमांद्वारे आणि व्यवसाय नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या ई-मतदान सेवांद्वारे व्यवहार केला जाऊ शकतो. ई-मतदानासाठी सूचन एजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत.

ई-मतदानाचा कालावधी २७ सप्टेंबर, २०२१ (सकाळी ०९.०० वाजता) सुरू होतो आणि २९ सप्टेंबर, २०२१ (संध्याकाळी ५.०० वाजता) संपतो. या कालावधीत कंपनीचे भागधारक, २३ सप्टेंबर २०२१ च्या कट ऑफ तारखेप्रमाणे भौतिक स्वरूपात किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर धारण करू शकतात. जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि दुरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावांवर त्यांचे मत टाकले नाही आणि अन्यथा ते करण्यास मनाई केली नाही ते एजीएम दरम्यान ई–मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.

कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध सदस्यांसाठी दूरस्थ ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका किंवा टोल फ्री नंबरवर कॉल करू शंकतात: १८००- २२२-९९०

तेजनक्ष हेल्थकेट लिमिटेडच्या संचालक मंडळाने मे. ई-मतदान आयोजित करण्यासाठी स्क्रूटिनिझर म्हणून प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी भुवनेश बन्सल अँड असोसिएट्स यानां नेमले

ई-मतदानाचा परिणाम स्क्रूटिनिझरच्या अहवालासह कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात घोषित केला जाईल, त्याशिवाय स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज आणि रजिस्टार व शेअर टान्सफर एजंटलाही कळविले जाईल.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके २४ सप्टेंबर, २०२१ ते ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद राहतील अशी सूचना देण्यात आली आहे.

मंडळाच्या आदेशानसा तेजनक्ष हेल्थके अर लिमिटेडकरिता

दिनांक: ४ सप्टेंबर, २०२१

सही/-प्रकाश सोगम कंपनी सचिव

ओटीस ॲलेव्हेटर कंपनी (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:यु२९१५०एमएच१९५३पीएलसी००९१५८ **नोंदणीकृत कार्यालय:** ९वा मजला, मॅग्नेस टॉवर, माईंडस्पेस, मालाड लिंक रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४. **द्र::**९१-२२-२८४४९७००/ ६६७९५१५१, फॅक्स:९१-२२-२८४४९७९१,

वेबसाईट:www.otis.com

६७वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना, सूचना वितरणानंतर येथे सुचना देण्यात येत आहे की, ओटीस ॲलेव्हेटर कंपनी (इंडिया) लि. (कंपनी) च्या सदस्यांची **६७वी वार्षिक सर्वसाधारण सभा** (६७वी एजीएम) सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.२.३० वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतूदी आणि सहकार मंत्रालया द्वारे वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे, २०२० आणि इतर लागू परिपत्रकानुसार (एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हिसी)/दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत संपन्न होणार आहे. सभेचे नियोजित ठिकाण म्हणून कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, मॅग्नेस टॉवर, माईंडस्पेस, मालाड लिंक रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४, महाराष्ट्र हे समजावे. व्हिसी/ओएव्हिएम मार्फत सहभागी सदस्यांची कंपनी कायदा २०१३च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे कंपनीने वार्षिक अहवालासह पाठविलेल्या ६७व्या एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहे त्यांना पाठविली आहे. सदस्यांनी नोंद घ्यावी की, सूचनेची इ-प्रत कंपनीच्या https://www.otis.com/ en/in आणि कंपनीच्या निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या https://instameet.linkintime.co.in वेबसाईटवर

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल अद्यापी अद्यायावत केले नाहीत त्यांनी rutika.pawar@otis.com वर ई-मेल मार्फत किंवा पॅनकार्डची प्रत व फोलिओ क्रमांकाच्या तपशिलासह कंपनीकडे विनंतीपत्र पाठवावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे ई-मेल अद्यायावत करावे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २० नुसार विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) एजीएमपुर्वी तसेच एजीएम दरम्यान एजीएम सूचनेत नमुद ठरावांवर मत देता येईल. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) द्वारे https://instameet.linkintime.co.in मार्फत देण्यात येणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट इ-वोटिंग) एजीएम सुचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा सदस्यांना कंपनीने दिली आहे.

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी रिमोट इ-वोटिंगने मत देण्यासाठी व एजीएम मध्ये उपस्थित राहण्याबाबत माहिती व एजीएम स्चनेत नमृद सर्व टिप काळजीपूर्वक वाचाव्यात. एजीएममध्ये उपस्थिती राहणेबाबत व ई-वोटिंग प्रणाली बाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी कृपया संपर्क कुमारी ऋतिका पवार, कंपनी सचिव-७२०८८४९५६२ किंवा rutika.pawar@otis.com ई-मेल करावा. ई–वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास कृपया काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि ई-वोटिंग मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा instameet@linkintime.co.in वर ई-मेल करावा किंवा दूर.:0२२-४९१८६१७५ वर संपर्क करावा.

सदस्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी:

- अ. रिमोट ई-वोटिंग गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. तद्नंतर एलआयआयपीएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल. सदस्यांनी ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही.
- व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य, ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही आणि त्यांना असे करण्यास रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत देऊ शकतील.
- क. नोंद तारीख सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तक/ लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार
- जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएम दरम्यान मत देण्याचा अधिकार असणार नाही.
- जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी evoting@linkintime.co.in वर विनंती पाठवून रिमोट ई-वोटिंगकरिता लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. नोंद तारखेला सदस्य नसणाऱ्या व्यक्तीने सदर एजीएम सूचना माहितीकरिता घ्यावी.

पुस्तक बंद करणे: कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ ते सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जातील.

> ओटीस ॲलेव्हेटर कंपनी (इंडिया) लिमिटेडकरिता सही/-ऋतिका पवार

मंडळाच्या आदेशानसार

कंपनी सचिव ठिकाण: मुंबई दिनांक: 0३ सप्टेंबर, २०२१ एम.क्र.ए१७२४८

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील श्री. हैमंत बळवंत पोळ, वय ४७ वर्षे, पॅन क्रमांक-एएचव्हीपीपी४८३५सी, युआयडी:२७८६८८२७२७६७ व श्रीमती शिल्पा **हेमंत पोळ,** वय सुमारे ४८ **वर्षे,** पॅन क्रमांक युआयदी एजीपीपीके ०८११क्यु, २४०**१४७९९३८६७, पत्ता:** ६/६, डॉ. बालीगा नगर, जास्मीन मिल रोड, घसिटाराम हलवाई समोर, माहिम पर्व. मंबर्ड-४०००१७ हे खालील अनुसुचीत मालमत्ता श्री. मेहेरनोश केकी भरुचा. वय ५९ वर्षे, पॅन क्रमांक-एकेएन पीबी१५४४पी, युआयडी:२५५५३२४१७८०९, प्रौढ, भारतीय . गगरिक, निवासी पत्ता: २००३/ए. समर्थ दीप. त्रालावलकर मार्ग, समर्थ आंगणच्या पुढे ओशिवरा, अंधेरी प., मुंबई-४०००५३, श्री. **परसी केकी भरुचा,** वय **५६ वर्षे,** पॅन क्रमांक-एएडीपीबी६१६१ई, ८८१५५९८३२३४७, प्रौढ, भारतीय नागरिक,

पत्ता: ४१बी, बन्सुरी, अलियावर जंग मार्ग, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१ आणि श्री. सायरस केकी भरुचा, वय ५३ वर्षे. ओसीआय कार्ड क्र.-ए१६०७३६८ व पारपत्र क्र.५०६८७४४३९, निवासस्थान: बर्मिंगहम, यके निश्चिती पक्षकार हे मर्व वहिवाटटार वारमटार आणि श्री. मेहेरनोश केकी भरुचा हे सोसायटीचे सदस्य आहेत आणि सदर मालमत्तेचा ताबा आहे, यांच्याकडून खरेदी करू इच्छित आहेत. सदर मालमत्ता श्री. केकी एरूच्छशॉ भरूचा यांनी मे. कुटीन्हो कन्स्टुक्शन कंपनी यांच्याकडून दिनांक १५ मे, १९७४ रोजी खरेदी केली होती. **श्री**. केकी एरूच्छशॉ भरूचा यांचे ७ जुलै, २००६ रोजी निधन झाले आणि नामांकन व कायेदीशर

करण्यात आली. श्री. मेहेरनोश केकी भरुचा, श्री. परसी केकी भरुचा व श्री. सायरस केकी भरुचा यांच्याकडे मे. कटीन्हो कन्स्टक्शन कंपनी, बिल्डर/विकासक आणि श्री. केकी एरूचशॉ भरुचा. खरेदीदार यांच्य दरम्यान झालेला दिनांक १५ मे, १९७४ रोजीचा मूळ करारनामा उपलब्ध नाही तसेच सोसायटीकडे ु करारनामाच्या प्रती उपलब्ध नाहीत. मुळ करारनामा/दस्तावेज हरवले आहेत आणि याबाबत माहिम पोलीस ठाणे, मुंबई येथे १९.०८.२०२१ रोजी लापता तक्रार नोंद करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत वारसाहकः तारण, लिव्ह ॲण्ड लायसन्स, ताबा, विक्री, बक्षीस. भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, न्यास, वहिवाट, उपवहिवाट, परिरक्षा, कायदेशीर हक्क किंवा अन्य कायदेशीर न्यायालयाअंतर्गत जमी /अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही

वारसदारानुसार सदर मालमत्ता श्री. मेहेरनोश केकी

भरुचा याँच्या नावा सोसायटीच्या नोंदीत हस्तांतर

समजले जाईल आणि सदर मालमत्तेच्या खरेदीची प्रक्रिया माझे अशील करतील. मालमत्तेचे वर्णन

दावा. हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सर्व

आवश्यक दस्तावेजी पराव्यांसह खालील

स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सचना प्रकाशन तारखेपासन

१५ (पंधरा) दिवसांच्या कालावधीत कळवावे. अन्यथा असे दावा त्याग केले आहेत म्हणून

नाझरेथ को-ऑप, हौ,सोसायटी लि. यांचे भागप्रमाणपत्र क्र.११ अंतर्गत रु.२५०/- सरासर्र मल्याचे रु.५०/- प्रत्येकी दर्शनी मल्याचे ु अनुक्रमांक ५१ ते ५५ धारक ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स आणि फ्लॅट क्र.१०, ररा मजला, क्षेत्रफळ ३५० चौ.फ्., नाझरेथ को ऑप.हौ.सो.लि., नोंद क्र.बीओएम/जन./९१०/ १९७६ दि.१७.०६.१९७६, प्लॉट क्र. ४४४, भागोजी किर मार्ग, ब्रिस्टॉल बेकरीच्या समोर. माहिम पश्चिम, मुंबई-४०००१६, अंतिम प्लॉट क्र.४४४, टीपीएस ३, सीएस क्र.७९७, माहिम विभाग, जि. उत्तर वॉर्ड, मुंबई महानगरपालिका, नोंदणी जिल्हा मुंबई.

ठिकाण: मंबर्ड एस.व्ही. शाह दिनांक: ०३.०९.२०२१ ॲण्ड कं. एस.व्ही. शाह ॲण्ड कं.

आर.क्र.२, चोक्सी इमारत, विठ्ठलवाडी, ३५६ बीडब्ल्यु, रानडे रोड, दादर (प.), मुंबई-२८.

सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००१३. दूरध्वनी:०२२-२४३९१९३३ फॅक्स: ७२२-२४०३१६९१, वेबसाईट:www.intellivatecapitalventures.in ई-मेल:secretarial@intellivatecapital.com

व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, **इनटेलीव्हेट कॅपिटल व्हेन्चर्स लिमिटेड** (कंपनी) च्य सदस्यांची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी द.१२.००वा.

इनटेलीव्हेट कॅपिटल व्हेन्चर्स लिमिटेड

CIN: L27200MH1982PLC028715

(भाप्रवे) एजीएम सचनेत नमद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/ भन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, दि.१३ एप्रिल २०२०, दि.५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) सहवाचिता आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी २०२१ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या

मोजणी केली जाईल. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांनुसार ज्या सदस्याचे ई-मेल कंपनी किंवा निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी आणि डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना ३ सप्टेंबर, २०२१ रोजी विद्युत स्वरुपाने वार्षिक अहवाल २०२०–२१ सह एजीएम सूचना पाठविली आहे.

कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता

वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासोबत उपरोक्त नमूद सूचना, कंपनीच्य www.intellivatecapitalventuers.in वरस्ध्दा उपलब्ध आहेत. एजीएम आयोजनार्च सुचना सेंट्रल डिपॉजीटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या संकेतस्थळ www.evotingindia.com आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वरसुध्दा

कंपनीने एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयाबाबत एजीएम दरम्यान तसेच पुर्वी सदर सूचनेत नमुद प्रकरणात त्यांचे मत देण्यासाठी रिमोट ई–वोटिंग सुविधा दिलेली आहे आणि याकरित

कंपनीने सीडीएसएलची सेवा नियुक्त केली आहे. ई-व्होटींग संबंधित तपशिल खाली देण्यात आला आहे.

अ. खालील कालावधी दरम्यान रिमोट ई-वोटिंग सुविधा उपलब्ध असेल.

मतदानासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्याकरिता सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ कट-ऑफ तारीख ई-व्होटींग कालावधी शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. ई-व्होटींग कालावधी समाप्ती रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.

करण्यात येईल आणि सदर तारीखा व वेळेच्या पढे सभासदांना मतदानाची परवानगी नसेल ब ज्या व्यक्तींची नाव कर-ऑफ तारीख सोमवार २० सप्टेंबर २०२१ रोजी दिपॉजिटरीजटारे परिरक्षीत रजिस्टर ऑफ मेंबर्स किंवा लाभधारक मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदीत आहेत. ते ई-व्होटींगद्वारे किंवा एजीएममध्ये मतपत्रीका सुविधेद्वारे त्यांचे मतदान करण्यास अधिकारपात्र आहेत. ई-वोटिंग सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल आणि रिमोट ई-वोटिंगने मत न देणाऱ्या सदस्यांना सभे दरम्यान रिमोट ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. नोंद तारखेला लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात/सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध

सीडीएसएलद्रारे रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. नंतर ई-व्होटींग अकार्यक्षम

क. कोणतीही व्यक्ती, जी नोटीसची पाठवणी पूर्ण झाल्यानंतर कंपनीची सभासद झाली असेल आणि कट-ऑफ तारखेला भागधारक असेल, ती helpdesk.evoting@cdslindia.com येथे लॉगइनआयडी आणि पासवर्डकरिता विनंती करू शकते.

ज्या सभासदानी त्यांचे ई-मेल आयडी डिपॉजिटरीजकडे नोंदविलेले नसतील त्यानी एजीएम सूचनेमध्ये नमूद ठरावांसाठी ई-मतदानाकरता ई-मेल आयडीच्या नोंदणीसाठी आणि युजर आयडी व पासवर्ड प्रापणकरिता अनुसरण करण्याची प्रक्रिया:

१) भौतीक प्रारूपामध्ये भाग धारण केलेल्या सभासदानी, कृपया फोलियो क्र. सभासदाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत), आधार (आधारकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) यासारेखे आवश्यक तपशील कंपनीच्या ईमेल आयडी अर्थात secretarial@intellivatecapital.com वर ईमेलद्वारे प्रस्तृत करावेत.

डीमॅट प्रारूपामध्ये भाग धारण केलेल्या सभासदानी, कृपया डीमॅट खात्याचा तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभधारक आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लाइळट मास्टर किंवा एकत्रिकृत खात्याचा अहवाल, पॅन (पॅनकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत), आधार (आधारकार्डची स्व-सत्यापीत स्कॅन्ड प्रत) कंपनीच्या ईमेल आयडी अर्थात secretarial@intellivatecapital.com वर ईमेलद्वारे प्रस्तुत करावेत.

रजीएममध्ये सहभागी होण्यास व सीडीएसएलच्या ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावे किंवा ०२२ २३०५८७३८ व ०२२–२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं

इनटेलीव्हेट कॅपिटल व्हेन्चर्स लिमिटेडकरिता

सही/ लिना मोदी संचालिक स्थळ : मुंबई दिनांक : ०३ सप्टेंबर. २०२१ डीआयएन:००७९६३८२